

POST BOX NO. 10077  
TEL. NOS.: +91 22 22197101  
FAX :0091-22- 2207 1612 / 6772  
Email: [writetous@bbtd.com](mailto:writetous@bbtd.com)  
Website: [www.bbtd.com](http://www.bbtd.com)  
CIN: L99999MH1863PLC000002



**THE BOMBAY BURMAH TRADING CORPORATION, LIMITED**

REGD. OFFICE : 9, WALLACE STREET,FORT,  
MUMBAI 400 001, INDIA.

8<sup>th</sup> June, 2024

BSE Ltd.,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
MUMBAI 400 001.  
**Scrip Code: 501425**

National Stock Exchange of India Ltd.,  
Exchange Plaza, 5th Floor,  
Plot No.C/1, 'G' Block,  
Bandra-Kurla Complex,  
Bandra (E),  
MUMBAI 400 051.  
**Scrip Code: BBTC**

Dear Sirs/Madam,

**Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ['SEBI (LODR) Regulations, 2015'] we hereby enclose e-copies of newspaper publication of the Notice to Shareholders pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, for Transfer of Equity Shares of the Corporation to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority, published in Business Standard all India editions and Mumbai Pratahkal on Saturday, 8<sup>th</sup> June, 2024.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,  
For The Bombay Burmah Trading Corporation, Limited

Murl Manohar Purohit  
Company Secretary and Compliance Officer

Encl: As above

IN BRIEF

**CBI files final charge sheet against Lalu Prasad, family**

The Central Bureau of Investigation (CBI) filed its final charge sheet on Friday in connection with land for jobs scam allegedly involving former railway minister Lalu Prasad and his family members, the officials said. The final report submitted by the CBI in the special court covers all the railway zones where the recruitment was made in return for lands allegedly taken by members of Lalu Prasad's family, they said. The agency has also listed as accused Lalu Prasad's wife Rabri Devi, son Tej Pratap Yadav, daughter Hema Yadav, former aide Bhola Yadav and others in the charge sheet, they said. The special court will consider the report on July 6, they said. Tej Pratap Yadav has been charge sheeted for the first time.

**Retail inflation for industrial workers eases to 3.8% in Apr**

Retail inflation for industrial workers eased to 3.87 per cent in April compared to 4.2 per cent in March this year. Ministry of Labour and Employment has released Consumer Price Index-Industrial Workers (CPI-IW) for February, March & April, 2024 on Friday. "Year-on-year (Y-o-Y) inflation for the month of March, 2024 stood at 4.20 per cent as compared to 5.79 per cent in March, 2023," a labour ministry statement said. According to the statement, Y-o-Y inflation for the month of April, 2024 stood at 3.87 per cent as compared to 5.09 per cent in April, 2023. Y-o-Y inflation for the month of February, 2024 stood at 4.90 per cent as compared to 6.16 per cent in February, 2023.

**'Tax origin not suitable to measure budgetary devolution to states'**

SHIKHA CHATURVEDI & SHIVA RAJORA  
New Delhi, 7 June

Using the "origin of tax collection" as an indicator to decide the budgetary devolutions can further accentuate the already high levels of fiscal inequalities among the states, a recent study published in The India Forum journal says. This comes at a time when southern states have raised concerns on the issue of devolution of resources from the Union government and demanded higher devolutions than what they receive currently as they contribute more to the national pool of taxes. "[The] Collection of taxes as an indicator of budgetary fund flow is not an appropriate measure for deciding on the quantum of devolution of taxes to individual states. Use of 'collection' as an indicator of devolution can further accentuate the already high levels of fiscal inequalities between the states. "It is also incorrect to attribute tax collection to a state when tax bases are mobile, especially the direct tax bases. Payment of tax in a state does not necessarily mean that income has been generated in that state," the study titled "Transfer of Budgetary Resources to States" notes.

**Moody's flags concerns over coalition challenge**

Says reduced political stability might erode investor confidence

RUCHIKA CHITRAVANSHI  
New Delhi, 7 June

Coalition government might be a good thing for India but it could slow decision making and potentially dilute some key policy initiatives of the Bharatiya Janata Party, Moody's Analytics said in its India's election review on Friday. It said that the upcoming Union Budget, due in the September quarter, could be an early indicator of policy priorities. "The BJP's greatly weakened position marks a significant shift in the political landscape. Just how well it goes at forging new alliances to govern effectively and steer the economy will be closely watched in the coming years," the review said. Moody's Analytics said that the reduced political stability and the need for consensus building that is inherent with a coalition government, might erode investor confidence in the near term. For the next five years, if not more, Moody's said that India's growth trajectory would be determined by the effectiveness of policies implemented by the coalition government. "The results mean dynamics are about to change in the Parliament. Coalition partners will gain influence and leverage in policy decisions, allowing for a more inclusive approach to governance," the agency said. It added that the election results sooth concerns held by some that if the BJP won a large enough majority, it may have pursued Constitutional changes that worked against secularism. "That said, the BJP will need to use the tools of negotiation and compromise to maintain a cohesive government. This will likely slow decision-making and potentially dilute some of the party's key policy initiatives," the election review said. The review also highlighted the market's response to the



**Fiscal consolidation in medium term may get more tricky: Fitch**

The country's medium-term fiscal consolidation, critical to any ratings upgrade, is likely to get more challenging as a new coalition government comes to power, an analyst at Fitch Ratings said on Friday. Prime Minister Narendra Modi's Bharatiya Janata Party failed to secure a simple majority in the recently concluded parliamentary elections, forcing him to depend on support from regional parties to form the government. Modi will be sworn in for a third term on Sunday. "Our expectation is that the government will look to achieve the 4.5 per cent fiscal deficit target by 2025-26," Jeremy Zook, director - Asia-Pacific sovereigns at Fitch told Reuters in an interview. However, "beyond FY26, we have little clarity on where the medium-term fiscal path will go," he said. The central bank's record surplus transfer will help the government in achieving its fiscal glide path, but "the coalition government could make pursuing more medium-term fiscal consolidation slightly more challenging", Zook said.

announcement of results, in which the nifty 50 and the BSE Sensex, fell more than 5 per cent on the results day, in the biggest one-day retreats in four years. "They have since regained most of that ground, but markets will be wanting to see how the new-look government goes about addressing longstanding challenges such as inflation, high unemployment, and socio-economic disparities," Moody's Analytics said. "Other key areas to watch include capital expenditure allocated to infrastructure development, manufacturing and social services," Moody's said. The BJP, which won 303 seats in 2019, was tipped to secure 360 to 399 of the 543 contested seats this time around. It however

**DISCREPANCIES IN TECHNICAL BIDS**

**Govt likely to give two weeks to ACC PLI applicants**

NITIN KUMAR  
New Delhi, 7 June

The central government is planning to give a two-week window to the applicants of the 10 GWh tranche of the Advanced Chemistry Cell (ACC) Production Linked Incentive (PLI) scheme to submit all the necessary documents, Business Standard has learnt. This decision follows the discovery of discrepancies by the Ministry of Heavy Industries (MHI) in the technical bids submitted by several participants. In some technical bids, these applicants have either not provided details of their valuation or other essential project-related information. "We are planning to give two weeks' time to submit all necessary documents to all applicants," an official aware of the development said, adding that if the applicants fail to furnish the required documents, they will be disqualified. The discrepancy in the bids has caused the government to miss its target of completing the bidding process within a month of declaring the technical bidders.

On April 23, the MHI opened the technical bids, announcing seven successful bidders - ACME Cleantech Solutions Private Limited, Amara Raja Advanced Cell Technologies Private Limited, Anvi Power Industries Private Limited, JSW Neo Energy Limited, Reliance Industries Limited, Lucas TVS Limited, and Waaree Energies Limited. These companies are vying to establish a cumulative capacity of 70 GWh. The ACC PLI scheme is a crucial initiative aimed at bolstering domestic manufacturing capabilities and reducing reliance on imported advanced chemistry cells. The government's stringent documentation requirements highlight its commitment to a transparent and fair selection process. This tender is a crucial part of the 'National Programme on Advanced Chemistry Cell (ACC) Battery Storage,' which aims to achieve a manufacturing capacity of 50 GWh of ACC. With financial backing of ₹18,100 crore approved by the Cabinet in May 2021, the programme strategically seeks to reduce dependence on imported battery technologies and foster local innovation.

**IN LINE OF FIRE**

- Decision follows the discovery of discrepancies in the technical bids submitted by several participants
- In some technical bids, applicants have either not provided details of their valuation or other essential project-related information
- Discrepancy in the bids has caused the government to miss its target of completing the bidding process
- On April 23, the MHI opened the technical bids, announcing seven successful bidders

**First round**

In 2021, the government approved the ACC PLI scheme with a budgetary outlay of ₹18,100 crore to achieve a manufacturing capacity of 50 gigawatt-hours (GWh) of ACC and an additional cumulative capacity of 5 GWh for niche ACC technologies. Bidders were selected in March 2022. In the first round, Ola Electric Mobility secured 20 GWh, while Reliance New Energy Solar and Rajesh Exports each won 5 GWh. According to the scheme, the manufacturing facility was scheduled to be commissioned within two years from the date the bidders signed the agreement with the MHI. As these three bidders approach the end of their two-year gestation period and gear up to reach production levels in the coming months, the Centre is also preparing to enhance its capacity to test these cells, as reported by Business Standard. The MHI has urged its automotive testing agencies to get accreditation from the National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories (NABL) for testing cells produced under the ACC PLI.

**यूनियन बैंक ऑफ इंडिया**  
A Government of India Undertaking

**(Stressed Asset Management Branch - Delhi); Unit No 603-B, Tower-B, Konnectus, Bhav Bhuti Marg, Opp. New Delhi Railway Station, Ajmeri Gate Side, New Delhi-110001, Email: ubin0906069@unionbankofindia.bank**

**SALE NOTICE**  
For Sale of Immovable Properties

**E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8/9 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002**

The notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s)/mortgagor(s)/guarantor(s) that the below described immovable property mortgaged charged to the secured creditor, the possession of which has been taken by the authorized officer of Union Bank of India (secured creditor) will be sold on "As is where is" "As is What is" and "Whatever there is" on the date mentioned below for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned borrower(s)/guarantors(s). The reserve price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder:

**Date and Time of Auction: 26.06.2024, 12:00 Noon to 5.00 PM (with 10 min unlimited auto extensions)**

Sr. No	Name & address of Borrower / Mortgagors / Guarantor	Description of the Immovable property put for auction & Status of Possession	Dues to be recovered from Borrower/ Guarantor (Rs.)	Reserve Price (Rs.) EMD Bid Increment
1.	<b>Borrower (s) : M/s Al Nafees Frozen Food Exports P.Ltd.,</b> Represented by its directors <b>A) Mr. Arhum Qureshi, B) Mohd. Osama Qureshi, C) Mrs. Tamkeen Koser</b> 1. H.No-6, Central lane, Bengali Market, New Delhi-110001. 2. Hasanpur Bus Stop, hapur Road, Dasna Distt. Ghaziabad UP. (Khasra Nos) -2554/2561/2559/2563/2553/2558/2555/2562/2570/2579/2560/2578/2577/2598/2589/2576/2566/2567/2570/2675/2569/2567/2575/2654/2657	Leasehold Property, Plot No. 18, Talaja MIDC Industrial Area, MIDC Road, Talaja, Taluka Panvel, District - Raigad- 410208 admeasuring 5000 Sq. Mts. in the name of M/s Prestige Foods Exports. (Near Godrej Tyson Foods Limited) Bounded by: As per Deed available (Property is under Symbolic possession)	<b>Rs. 210,13,33,854.07/-</b> as of 31.12.2021 plus interest and other charges thereon. <b>(Union Bank of India)</b>	<b>Rs. 14,94,00,000/-</b> Rs. 1,49,40,000/- Rs. 15,00,000/-
	<b>c. Mrs. Tamkeen Koser, R/o -House No-6434, Idgha Road, Qureshi nagar, Sadar Bazaar, Delhi -110006. d. Mohd. Atif Qureshi S/o Late. Mohd Mustaqeem, R/o H No -6349, Gali Jumman Wali Near Tikona Park Qureshi Nagar Delhi 110006. e. Mohd. Nafees Qureshi S/o Sirajuddin, R/o -H No -T249, Idgha Road Qureshi Nagar Sadar Bazaar Delhi -110006. f. Mohd. Moqueem Qureshi S/o Haji Sirajuddin, R/o H No -6439, First Floor Qureshi Nagar Idgha Road Delhi -110006. g. Late. Mohd Mustaqeem Qureshi through his legal heirs., R/o -H No -6434 Idgha Road, Qureshi nagar Delhi -110006. h. Mohd. Mushrafeen Qureshi S/o Sirajuddin, R/o H No -6303 Nawab Road Basti Harphool Singh Sadar Bazaar Delhi 110006. i. M/s Al-Tamash Exports Pvt. Ltd. through its Directors at Regd off-M-19, MIDC Talaja Industrial Estate, Talaja Maharashtra, J. M/s Prestige Foods Exports., through its partners at Regd Off-M-18, MIDC Talaja Industrial Estate, Talaja Maharashtra. k. M/s MSM &amp; Co., Address - Factory Land &amp; Building at Dasna Ghaziabad having Khata No -970, Khasra No -2558. l. Late Mohd. Harun through his legal heirs., H.No-506, Chatta lia Mian Gali Bahar Wali Daryaganj, New Delhi 110002. m. Late Haji. Sirajuddin Qureshi through his legal heirs. Address - Building no-1, Quasabpura, New No -XIV 7425, Qureshi nagar Sadar Bazaar Delhi 110006. Also At: R/o 6303, Idgha Road, Qureshi Nagar, Sadar Bazar, Delhi -110006. n. Mohd. Saleem Qureshi S/o Sh. Late Haji Sirajuddin Qureshi, R/o 6303, Idgha Road, Qureshi Nagar, Sadar Bazar, Delhi -110006</b>		<b>Rs. 157,24,25,712.60/-</b> as of 04.05.2022 plus interest and other charges thereon. <b>(Central Bank of India)</b>	

**For registration, login and bidding rules visit <https://www.mstccommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp>. For detailed terms and conditions of the sale, Please refer to the link provided in <https://www.unionbankofindia.co.in/auction-property/view-auction-property.aspx> -For Properties Serial No. 1, Authorised Officer Mrs. Uma Sharma, Contact No. 8950860922. Note: Bidders are advised to register and validate their KYC on MSTC website/portal at least 2-3 days prior to auction date and EMD may be deposited 2 days before the date of auction to avoid any inconvenience. Place: New Delhi, Date: 04.06.2024**

**Authorised Officer, Union Bank of India**

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given for the information of public that, my clients, MR. SAJEEV BHARATHAN KOILARY and MRS. RATNINI SAJEEV KOILARY are the lawful owners of a Shop No. 1 on the Ground Floor of the Building of the VIDHATA CO-OP. HSG. SCTY. LTD., situated at Navghar Road, Mulund (East), Mumbai - 400 081. The Original Agreement in respect of the said Shop executed in April 1986 between M/S. VIKRAM BUILDERS, as the Promoter therein and SHRI. NAVINCHANDRA LALJI SHAH as the Shop Purchaser therein, has been lost/misplaced and the same is not traceable even after diligent search and a Police Complaint has been lodged with Navghar Police Station on 25/01/2018 under Sr. No. 112/18. All persons, Government Authorities, Banks, Financial Institution/s etc. having any claim against or to the said Shop of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession, inheritance, lease, license, lien, exchange, maintenance, charge, trust, agreement, share, easement or otherwise whatsoever are required to make the same known in writing to the undersigned at her office at 202, Pushkaraj Society, Navghar Road, Mulund (East), Mumbai - 400 081, within 14 days from the date hereof, failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived or abandoned and my client will be free to deal with the same without reference to any such claims made thereafter.

(DARSHANA DRAVID)  
Advocate, High Court

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given for the information of public that MR. BALARAMAN ASWATH NARAYANAN, MR. BALAJI BALARAMAN AND MRS. JAYA BALARAMAN are the owners of a residential flat bearing Flat No.A-3, New Usha Vihar Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Plot No.35, G.V.Scheme Road No.3, Mulund (East), Mumbai - 400 081, (For short hereinafter referred to as "the said Flat"). Original chain of Agreements executed between 1) Mr. Harinakshi R.Rao and Mr. M.A. Subbaraman, 2) Mr. M.A. Subbaraman and Mr. M.A. Venkateswaran in respect of the said Flat are lost/misplaced and the same are not traceable even after diligent search and a Police Complaint has been lodged with the Navghar Police Station, Mulund, Mumbai on 05/06/2024 under Sr. No.60856 /2024. All persons, Government Authorities, Banks, Financial Institution/s etc. having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession, inheritance, lease, license, lien, exchange, maintenance, charge, trust, agreement, share, easement or otherwise whatsoever are required to make the same known writing to the undersigned at her office at 202, Pushkaraj Society, Navghar Road, Mulund (East), Mumbai - 400 081, within 14 days from the date hereof, failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived or abandoned.

(DARSHANA DRAVID)  
Advocate, High Court

**FORM No. INC-26**  
(Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014)  
Advertisement to be published in the newspaper for License for existing companies Before the Registrar of Companies, Mumbai

In the matter of the Companies Act, 2013, Section 8(1) of Companies Act, 2013 and Rule 20) of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of Skillsedge Education Private Limited having its registered office at Unit 301, PL Bearing GTS No-182/6-14 of Village, Next to Skoda Show Room, Sakinaka Kherani Road, Andheri (E), Mumbai-400072.

Applicant  
Notice is hereby given to the General Public R.Rao and Mr. M.A. Subbaraman, 2) Mr. M.A. Subbaraman and Mr. M.A. Venkateswaran in respect of the said Flat are lost/misplaced and the same are not traceable even after diligent search and a Police Complaint has been lodged with the Navghar Police Station, Mulund, Mumbai on 05/06/2024 under Sr. No.60856 /2024. All persons, Government Authorities, Banks, Financial Institution/s etc. having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession, inheritance, lease, license, lien, exchange, maintenance, charge, trust, agreement, share, easement or otherwise whatsoever are required to make the same known writing to the undersigned at her office at 202, Pushkaraj Society, Navghar Road, Mulund (East), Mumbai - 400 081, within 14 days from the date hereof, failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived or abandoned.

For and on behalf of the Applicant,  
Skillsedge Education Private Limited,  
Sd/-  
Santosh Ramakant Joshi  
Director  
DIN: 08016600  
Place: Mumbai

**Thyrocare THYROCARE TECHNOLOGIES LIMITED**  
Tests you can trust

CIN: L85110MH2000PLC123882  
Redg. Office : D-37/1, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai, Maharashtra, India, 400703 Tel: +91-022-3090 0000  
Website: www.thyrocare.com; Email: compliance@thyrocare.com

**NOTICE FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY**

**Transfer of equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF)**

Notice is hereby given to those shareholders who have not claimed the final dividend declared for financial year 2016-17, which has remained unclaimed for a period of seven years, that such unclaimed dividend will be credited to the Investor Education & Protection Fund (IEPF) in terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("IEPF Rules"), on or around September 11, 2024.

In addition, the corresponding equity shares in respect of which dividends have remained unclaimed by the shareholders for seven consecutive years, shall also be transferred to the IEPF Authority as per the above rules.

Individual notices has been sent to all the concerned shareholders to their last known address available with the Company / Depositories and the details of such shareholders have been displayed on the website of the company at (<https://investor.thyrocare.com/unclaimed-dividend/>). All concerned shareholders are advised to transfer their claim to the Company and/or its Registrar and Share Transfer Agent ("RTA") i.e. Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai-400083; Email: iepf.shares@linkintime.co.in; Contact: 02230900000 on or before September 11, 2024 (i.e. the date determined for ascertaining the dividend which has remained unpaid/ unclaimed during last seven consecutive years or more and which would be liable to be transferred to IEPF as in terms of the applicable provisions of the Act and IEPF Rules) along with the corresponding Equity Shares registered in the name of the said shareholders and to which such unpaid/ unclaimed dividend pertains.

Please note that no claim shall lie against the Company or its RTA in respect of dividend amount and shares so transferred to the IEPF or any benefit that may accrue thereon. The shareholder can, however, claim their unclaimed dividend(s) and the share(s), if any already transferred to the IEPF by following the procedure stipulated in the IEPF Rules.

In case the shareholders have any queries, they may contact our RTA, M/s Link Intime India Private Limited at the address mentioned above.

For Thyrocare technologies Limited  
Sd/-  
Ramjee Dorai  
Company Secretary, Compliance Officer and Nodal Officer  
ICSI Membership No: F2966

Date: 7th June 2024  
Place: Mumbai

POST BOX NO. 10077  
TEL. NOS.: +91 22 22197101  
FAX: 0091-22-2207 1612 / 6772  
Email: [writelious@bbtcl.com](mailto:writelious@bbtcl.com)  
Website: [www.bbtcl.com](http://www.bbtcl.com)  
CIN: L99999MH1863PLC00002

**THE BOMBAY BURMAH TRADING CORPORATION, LIMITED**  
REGD. OFFICE : 9, WALLACE STREET, FORT, MUMBAI 400 001, INDIA.

**NOTICE**  
(for attention of Equity Shareholders of the Corporation)  
Transfer of Equity shares of the Corporation to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published in terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (as amended from time to time) ("the Rules"). The Act and Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unclaimed dividend to IEPF and transfer of shares in respect of which dividend remains unclaimed for seven consecutive years or more to the IEPF Authority. Accordingly, the unclaimed dividend and the corresponding shares in respect of which dividend has not been claimed for a period of seven consecutive years i.e. the dividend declared for FY 2016-17 & onwards shall be transferred to IEPF Authority during FY 2024-25.

The Corporation has sent individual notice to the concerned shareholders whose unclaimed dividend and the corresponding shares in respect of which dividend has not been paid or claimed for a period of seven consecutive years and therefore are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2024-25. The Corporation has requested such shareholders to make an application to the Company/Registrar on or before 23rd August, 2024 along with the documents as mentioned below with a request for claiming unpaid Final Dividend, failing which the Corporation shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer these shares to IEPF Authority by way of corporate action. The names of the concerned shareholders and their folio numbers or DP ID/ Client ID numbers are available on the Corporation's website i.e. www.bbtcl.com.

As per SEBI circular dated November 3, 2021 and December 14, 2021 and March 16, 2023 outstanding payments will be credited directly to the bank account only if the folio is KYC Compliant. In case, the folio is not KYC compliant the shareholders are requested to do the needful.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Corporation would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Corporation on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new certificate(s) by the Corporation for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules. If the shares are held in demat form, the Corporation shall inform depository by way of a Corporate Action for transfer of shares lying in the demat account in favour of IEPF.

Please note that no claim shall lie against the Corporation in respect of the unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may note that both the unclaimed dividend amount transferred to IEPF and the shares transferred to the Demat Account of the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from the IEPF Authority by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in) and sending a physical copy of the same signed to the Corporation along with requisite documents enumerated in the Form IEPF-5.

For any information/clarifications on this matter, the concerned shareholders may write to the Corporation at [investorservices@bbtcl.com](mailto:investorservices@bbtcl.com) or contact its Registrar and Share Transfer Agent - KFin Technologies Limited, Selenium Building, Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032, Email- [einward.rn@kfinitech.com](mailto:einward.rn@kfinitech.com).

For The Bombay Burmah Trading Corporation, Limited  
Sd/-  
Murli Manohar Purohit  
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai  
Date: 7th June, 2024

